

अधिक्षकीय उद्योग अधिकारी, गट-अ  
(वेतनस्तर एस-२३, रु.६७७००-२०८७००) या  
पदावर तात्पुरती पदोन्नती देणेबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
**उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग**  
**शासन आदेश क्रमांक: क्र.पदोन्न-२०२४/प्र.क्र.०२/उद्योग-३**  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२  
दिनांक: २९ फेब्रुवारी, २०२४

**वाचा -**

- १) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. बीसीसी २०१८/प्र.क्र.३६६/१६-ब, दि.०७.०५.२०२१
- २) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक: दिव्यांग-२०२२/प्र.क्र.८३/१६-अ, दि.२०.०४.२०२३
- ३) उद्योग संचालनालयाचे पत्र: उसं/आस्था/पदो/अ.उ.अ/२०२३/अ-१५०९, दि.१५.१२.२०२३

**शासन आदेश-**

उद्योग संचालनालयाच्या आस्थापनेवरील उद्योग उपसंचालक (तांत्रिक), गट-अ संवर्गातील अधिका-यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार खालील ०४ अधिका-यांना अधिक्षकीय उद्योग अधिकारी, गट-अ (वेतनस्तर एस-२३, रु.६७७००-२०८७००) या पदावर सन २०२३-२४ या निवडसूची वर्षाकरीता तात्पुरती पदोन्नती देण्यात येत आहे. तसेच संबंधित अधिका-यांच्या नावासमोर दर्शविण्यात आलेल्या पदावर त्यांची पदोन्नतीने पदस्थापना करण्यात येत आहे.

अ.क्र.	ज्ये.क्र.	अधिकाऱ्यांचे नाव	सध्या कार्यरत असलेले ठिकाण	पदोन्नतीनंतरची पदस्थापना
१	४	श्रीमती. सो. मे. देवरे, अधिक्षकीय उद्योग अधिकारी	उद्योग संचालनालय, मुंबई (मुख्यालय)	जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे
२	५	श्रीमती. क. वि. खरात, अधिक्षकीय उद्योग अधिकारी	जिल्हा उद्योग केंद्र जालना	उपविभागीय कार्यालय, नांदेड
३	६	श्रीमती. अ. वि. कोठारी, अधिक्षकीय उद्योग अधिकारी	उद्योग संचालनालय, मुंबई (मुख्यालय)	उद्योग संचालनालय, मुंबई (मुख्यालय)
४	७	श्रीमती. कि. अ. देशमुख, अधिक्षकीय उद्योग अधिकारी	मुंबई प्राधिकरण विभाग, मुंबई	उद्योग संचालनालय, मुंबई (मुख्यालय)

२. वरील अधिकाऱ्यांना पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून तात्पुरती पदोन्नती देण्यात येत आहे.

- १) मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ च्या अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे दि.२५.०५.२००४ स्थित सेवाज्येष्ठतेनुसार, निव्वळ

तात्पुरत्या स्वरूपात भरण्याबाबत उपरोक्त क्र. १ येथील दि.०७.०५.२०२१ रोजीच्या शासन निर्णयाप्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे आव्हान देण्यात आलेले असून त्यावरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सदर सहमती देण्यात येत आहे.

२) सदर अधिकांकीय उद्योग अधिकारी, गट-अ पदावरील पदोन्नती उक्त अधिका-यांना त्यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नाही या धारणेच्या अधीन राहून देण्यात येत आहे.

३) सदर पदोन्नती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असून या तात्पुरत्या पदोन्नतीच्या परिणामी निवडसूचीतील व पदोन्नतीसूचीतील अधिकाऱ्यांना नियमितपणाचा व सेवाज्येष्ठतेचा कोणताही हक्क मिळणार नाही.

४) पदोन्नती कोट्यातील पदावर देण्यात येत असलेली सदर पदोन्नती तात्पुरत्या स्वरूपाची असून ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेच्या अधीन राहून देण्यात येत आहे.

५) सदर निवडसूचीतील सेवाज्येष्ठतेनुसार पात्र असलेल्या तथापि पदोन्नती नाकारलेल्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसंदर्भात या विभागाच्या दि.१२.०९.२०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात येईल.

३. पदोन्नतीनंतर पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी सदर अधिकाऱ्यांना याद्वारे एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे. त्यांनी पदोन्नतीनंतरच्या पदस्थापनेच्या ठिकाणी विहीत मुदतीत रुजू व्हावे. याबाबतचा रुजू अहवाल संबंधित पदोन्नत अधिकाऱ्यांनी उद्योग संचालनालयामार्फत शासनास सादर करावा. तसेच त्यांनी अनाधिकृतपणे रजेवर जाऊ नये. तसेच पदस्थापना रद्द अथवा त्यात बदल करणेसाठी कोणत्याही स्वरूपाचे आवेदन सादर करू नये. तसे केल्यास सदर अधिकारी शिस्तभंगविषयक कारवाई करण्यास पात्र ठरतील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

४. महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०१५ मधील २ (ड) येथील तरतुदीनुसार पदोन्नतीने नियुक्त होणाऱ्या सदर अधिकाऱ्यांनी पदोन्नतीचे आदेश निघाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या विहीत मुदतीत रुजू होणे आवश्यक राहिल सदर मुदतीत रुजू न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांचा अनुपस्थितीचा कालावधी अकार्यदीन (dies non) म्हणून गणला जाईल.

५. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०२२९१४१६४४०५१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( शशांक चव्हाण )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
२. प्रधान सचिव (उद्योग) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
३. विकास आयुक्त (उद्योग) उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई ४०० ०३२.
४. महालेखापाल, (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), १/२, महाराष्ट्र, मुंबई/नागपूर.
५. उद्योग सहसंचालक, उद्योग संचालनालय, मुंबई/ छत्रपती संभाजीनगर/ ठाणे.
६. अधिदान व लेखाधिकारी अधिकारी, मुंबई.
७. संबंधित सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
८. सर्व संबंधित अधिकारी- (द्वारा उद्योग संचालनालय, मुंबई)
९. निवडनस्ती (उद्योग-३)